





#Zaruri Hai

भारत सरकार

“राष्ट्रीय पेन्शन योजना”



भारत सरकारच्या राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत सर्व नागरीकांसाठी उत्कृष्ट पेन्शन योजना.....!

Invest Today For A Peaceful Retirement*Let Your Retired Life Be Full Of Fun & Happiness***NPS: National Pension System****पात्रता :** वय वर्षे 18 ते 70 वयोगटातील कोणत्याही निवासी व अनिवासी भारतीयांना सहभाग घेता येतो.

राष्ट्रीय पेन्शन योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

ही योजना केंद्रशासन नियंत्रित (P.F.R.D.A.) नागरीकांसाठी ऐच्छिक, अत्यंत साधी-सोपी, स्वस्त-लवचिक व पारदर्शक आहे. या योजनेमध्ये सुरक्षित निवृत्ती वेतनाचा निधी, दीर्घ कालीन गुंतवणूक वृद्धीचे ध्येय, गुंतवणूकीचे विविध पर्याय निवडण्याची नागरिकांना संधी व चक्रवाढ पद्धतीने गुंतवणूकीची वाढ करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेत प्रत्येक व्यक्तीस कायम स्वरूपा निवृत्ती वेतन क्रमांक (PRAN) दिला जातो.

राष्ट्रीय पेन्शन योजने अंतर्गत सुविधा व फायदे

NPS (TIER-I) खाते उघडल्या वेळेस आणि नंतर खात्यामध्ये पैसे भरण्यासाठी कमीत कमी रु. 500/- गरजेचे आहे. अशा प्रकारे, वार्षिक कमीत-कमी रु. 1200/- आणि मासिक किंवा तिमाही कमीत-कमी रु. 600/- NACH (ECS) च्या माध्यमातून टप्पा टप्पाने रक्कम भरू शकतो. या योजनेमध्ये पैसे भरण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध असून जास्तीत जास्त वार्षिक अमर्याद रक्कम मोबाईल ॲप्लीकेशन वरून स्विकारली जाईल. निवृत्ती वेतनाचे हे मुख्य खाते असून यातील गुंतवणूक ही मुख्यतः निवृत्ती वेतन वृद्धीसाठी केली जाते. यातील गुंतवणूकीवर विशिष्ट कलमा अंतर्गत आयकरामध्ये सवलत आहे. या खात्यामधून अंशतः रक्कम ठरावीक कालावधीनंतर काढू शकतो किंवा आपल्या खात्यास कमीत-कमी 10 वर्षे पूर्ण झाल्यास किंवा आपले वय 60 वर्षे पूर्ण झाल्यास आपण 100% पेन्शन दरमहा स्वतःच्या बँक खात्यात घेऊ शकतो. या खात्यामध्ये आपण ॲक्टिव्ह किंवा ऑटो चॉईस पद्धतीने गुंतवणूक करून तत्सम बाजारभावाच्या मुल्यमात्रेनुसार गुंतवणुकीस उत्तम परतावा (@ 12% वार्षिक) कमीत कमी १० वर्षे व पुढील गुंतवणुकीस मिळतो. NPS (TIER-I) खाते धारकाचा पेन्शन घेत असता वेळीस किंवा पेन्शनचा निधी तयार करता वेळीस मृत्यू झाला तर 100% संचित पेन्शन निधी वारसदारास मिळत असतो. या पेन्शन योजनेमध्ये विविध प्रकारे व पद्धतीने पेन्शन केवळ आपणास किंवा आपण व आपल्या जोडीदारास किंवा आपल्या वारसदारास घेता येते.

आपले NPS (TIER-I) खाते उघडल्यानंतर NSDL - CRA आपणास "Welcome Kit" पाठवून देईल, की ज्यामध्ये PRAN CARD असेल. तसेच आपण आपल्या खात्याविषयी I-PIN, T-PIN व टोल फ्री क्रमांकावरून 24 x 7 आपल्या पेन्शन खात्याविषयी अधिक माहिती घेऊ शकता.

सहभागी कसे होता येईल : विशिष्ट नमुन्यातील अर्जा सोबत रंगीत फोटो, आधार कार्ड व पॅन कार्ड झेरॉक्स, कॅन्सल चेक किंवा बँक पासबुक झेरॉक्स आणि NACH(ECS) चा फॉर्म जोडणे गरजेचे आहे.

Let's Grow Together
SWAVALAMBAN
CONSULTANT INDIA PRIVATE LIMITED
Reg.No. U74900PN2014PTC152639
www.npspran.in

CORPORATE OFFICE : "Pension House", NH-4 Highway, Near Sapphire Hotel, Kalash Prestige, Near Akshada Mangal Karyalaya, Malkapur, Karad, Dist. Satara-415110 (MS.)

E-mail : npspran2016@gmail.com

■ Cell/Wh.: 9822188965, 8484818965



NATIONAL PENSION SYSTEM (NPS) - ALL CITIZEN MODEL SAVING FOR FUTURE.....!

क्र.	प्रति महिना भरावयाची रक्कम	वार्षिक जमा रक्कम	संपूर्ण वार्षिक भरलेली एकत्रित जमा रक्कम	गृहित बाजार भाव प्रमाणे भेटणारा गुंतवणूकीस अंदाजे परतावा (%)	वाढलेली एकत्रित जमा रक्कम	प्रति महा ६००/- प्रमाणे ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर अंदाजे एकत्रित पेन्शन रक्कम	प्रति महा ६००/- भरल्याने ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दर महा अंदाजे मिळणारी पेन्शन रक्कम	प्रति महा १०००/- भरल्याने ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर अंदाजे एकत्रित पेन्शन रक्कम	प्रति महा १०००/- भरल्याने ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दर महा अंदाजे मिळणारी पेन्शन रक्कम	सहभागी होताना सभासदांचे पूर्ण वय
1	600	7200	7200	12	864	8064	-	13440	-	60
2	600	7200	15264.0	12	1831.7	17095.7	127.36	28492.8	212.27	59
3	600	7200	24295.7	12	2915.5	27211.2	202.72	45351.9	337.87	58
4	600	7200	34411.2	12	4129.3	38540.5	287.13	64234.2	478.54	57
5	600	7200	45740.5	12	5488.9	51229.4	381.66	85382.3	636.10	56
6	600	7200	58429.4	12	7011.5	65440.9	487.53	109068.1	812.56	55
7	600	7200	72640.9	12	8706.9	81357.8	606.12	135596.3	1010.19	54
8	600	7200	88557.8	12	10626.9	99184.7	738.93	165307.9	1231.54	53
9	600	7200	106384.7	12	12766.2	119150.9	887.67	198584.8	1479.46	52
10	600	7200	126350.9	12	15162.1	141513.0	1054.27	235855.0	1757.12	51
11	600	7200	148713.0	12	17845.6	166558.6	1240.86	277597.6	2068.10	50
12	600	7200	173758.6	12	20851.0	194609.6	1449.84	324349.3	2416.40	49
13	600	7200	201806.6	12	24217.2	226026.7	1683.90	376711.2	2806.550	48
14	600	7200	233226.7	12	27987.2	261213.9	1946.04	453556.6	3243.41	47
15	600	7200	268413.9	12	32209.7	300623.6	2239.65	501039.4	3732.74	46
16	600	7200	307823.6	12	36938.8	344762.5	2568.48	574604.1	4280.80	45
17	600	7200	351962.5	12	42235.5	394197.9	2936.77	656996.6	4894.62	44
18	600	7200	401397.9	12	48167.8	449565.7	3349.26	749276.2	5582.11	43
19	600	7200	456765.7	12	54811.9	511577.6	3811.25	852629.3	6352.09	42
20	600	7200	518777.6	12	62253.3	581030.9	4328.68	968384.8	7214.47	41
21	600	7200	588230.9	12	70587.7	658818.6	4908.30	1098031.0	8180.33	40
22	600	7200	666018.6	12	79922.7	745940.8	5557.26	1243234.7	9262.10	39
23	600	7200	753140.8	12	90376.9	843517.7	6284.21	1405862.9	10473.68	38
24	600	7200	850717.7	12	102086.1	952803.9	7098.39	1588006.4	11830.65	37
25	600	7200	960003.9	12	115200.5	1075204.3	8010.27	1792007.2	13350.45	36
26	600	7200	1082404.3	12	129888.5	1212292.8	9031.58	2020488.1	15052.64	35
27	600	7200	1219492.8	12	146339.1	1365832.0	10175.45	2276386.6	16956.08	34
28	600	7200	1373032.0	12	164763.8	1537795.8	11456.58	2562993.0	19094.30	33
29	600	7200	1544995.8	12	185399.5	1730395.3	12891.45	2883992.2	21485.74	32
30	600	7200	1737595.3	12	208511.4	1946106.8	14498.50	3243511.3	24164.16	31
31	600	7200	1953306.8	12	234396.8	2187703.6	16298.39	3646172.6	27163.99	30
32	600	7200	2194903.6	12	263388.4	2458292.0	18314.28	4097153.3	30523.79	29
33	600	7200	2465492.0	12	295859.0	2761351.0	20572.07	4602251.7	34286.78	28
34	600	7200	2768551.0	12	332226.1	3100777.2	23100.79	5167962.0	38501.32	27
35	600	7200	3107977.2	12	372957.3	3480934.4	25932.96	5801557.4	43221.60	26
36	600	7200	3488134.4	12	418576.1	3906710.6	29104.99	6511184.3	48508.21	25
37	600	7200	3913910.6	12	469669.3	4383579.8	32657.67	7305966.4	54429.45	24
38	600	7200	4390779.8	12	526893.6	4917673.4	36636.67	8196122.4	61061.11	23
39	600	7200	4924873.4	12	290984.8	5515858.2	41093.14	9193097.0	68488.57	22
40	600	7200	5523058.2	12	662767.0	6185825.2	46084.40	10309708.7	76807.33	21
41	600	7200	6193025.2	12	743163.0	6936188.2	51674.60	11560313.7	86124.34	20
42	600	7200	6943388.2	12	833206.6	7776594.8	57935.63	12960991.4	96559.39	19
43	600	7200	7783794.8	12	934055.4	8717850.2	64947.98	14529750.3	108246.64	18

Note* "All Values are Indicative. This calculation sheet DOES NOT represent that the rate of returns and annuity rate on your savings will be as shown as above. Calculation sheet not only shows the EXAMPLES how SYSTEMATIC INVESTMENT CONTRIBUTION deposit effects the growth of Pension fund but also annuity for life with return of purchase price on death of the annuitant. The returns shown here don't take fees and charges in to account

EXCLUSIVE TAX BENEFIT FOR ANY NPS SUBSCRIBERS U/S 80 CCD (1B) An additional deduction for the investment up to Rs. 50000/- in NPS (Teir-1 Account) has been introduced under subsection 80CCD(1B) This is an exclusive Tax deduction available only for investment in NPS and not available for any other investment. Government Subscriber can take this benefit also. The total tax benefit in NPS is Sect 80CCE+ Sect 80 CCD(1B)=2.0L

BANK DETAILS :

BANK NAME : BANK OF INDIA
BRANCH : VISHRANTWADI, PUNE
A/C No.: 053920110000520
IFSC CODE : BKID0000539

■ **CORPORATE OFFICE :** "Pension House", NH-4 Highway, Near Sapphire Hotel, Kalash Prestige, Near Akshada Mangal Karyalaya, Malkapur, Karad, Dist. Satara-415110 (MS.)
E-mail : npspran2016@gmail.com
■ Cell/Wh.: 9822188965, 8484818965

For Privat Circulation Only